

Rotary



Rotary Club of Dondaicha

RI District 3060

CLUB NO.-015169



Rtn. Prashant Jani  
District Governor

Rtn. Ritesh Kawad  
President

Rtn. Dr. Chetan Bachchhav  
Vice President

Rtn. Er. Gulam Shaikh  
Secretary

सुगंध -६ वा

संपादक - रो. अनिश शाह

मिटिंग - शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२०

वेळ - रात्री ९ : ३० वाजता

ठिकाण - ZOOM App

विषय : १) Sewing machine distribution. - रो. रितेश कवाड. राकेश जयस्वाल

२) डायलिसिस सेंटर बाबत चर्चा. - रो. रितेश कवाड.

३) डॉ. प्रफुल यांचे कोरोनावरील लेक्चर रविवारी सर्व NGO साठी ठेवण्याबाबत चर्चा

४) रो. डॉ. अनिल सोहोनी यांचे मार्गदर्शन


विषय- डॉ रवीन्द्रनाथ टोणगावकर व डॉ. मदनकाका इंदाणी यांच्या सोबतच्या आठवणी

मागील मीटिंग वा वृत्तान्त : 1) डॉ. प्रफुल दुग्गड यांनी कोरोना वर अतिशय माहितीपुर्वक मार्गदर्शन केले 2) रो. रामेश्वर इंदाणी यांनी उपजिल्हा रुग्णालयात अजून काय वस्तूंची गरज आहे त्या देण्यासंबंधी आवाहन केले. 3) डायलिसिस मशीन साठी धुळे व नंदूरबार सेंटरला भेट देण्याचे ठरले.

नमस्कार रोटरी मित्रांनो,

या वर्षाचा सप्टेंबर महिना आपल्या रोटरी परिवारासाठी अतिशय वेदनादायक ठरला आहे. आपल्या रोटरी परिवारातले दोन ज्येष्ठ सभासद डॉ रवींद्रनाथ टोणगावकर व डॉ. मदनकाका इंदाणी आज आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. जीवन हे क्षणभंगुर आहे. आपल्या जीवनात कितीतरी व्यक्ती येतात आणि मनात घर करून राहतात. काही जणांना आपला जीवन प्रवास मधूनच सोडून द्यावा लागतो. या व्यक्ती अशा ठिकाणी कायमची निघून जातात, तेथून त्यांना कोणीही परत बोलवू शकत नाही. जसे त्यांच्या असण्याने आपल्या जीवनात उल्हास असतो, त्यांच्या जाण्यामुळे एक न भरणारी पोकळी निर्माण होते.

अशा या प्रसंगी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांचा निरोप घेणे हेच आपल्या हातात असते. परंतु अशा वेळी काय लिहावे हे सुचतच नाही. हे असे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येतात आणि त्याला निर्भरपणे सामोरे जाणे हेच आपल्या हाती असते.



तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं,  
ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं,  
आता सर्व काही असण्याची जाणीव आहे पण,  
तुम्ही आमच्यात नाही हीच मोठी उणीव आहे  
आता सहवास नसला तरी तुमची स्मृती सुगंध देत राहिल,  
जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमची आठवण येत राहिल  
साथ सुटली लाखमोलाची छाया आटली वटवृक्षाची,  
गेला आधार नानांचा हरपले गंध स्नेहाचे  
लोपला सागर करुणेचा हास्य लोपले प्रकाशाचे,  
निघुनी जाण्याने तुमच्या नेत्र होती ओले आमुचे  
स्वजनांचे गेले प्रेरणास्थान लोपले दैवत आमुचे

डॉ. मदनकाका इंदाणी व डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांना रोटरी परिवारातर्फे  
भावपूर्ण श्रद्धांजली

## IPL -एका तपाचा प्रवास...

कोरोनाच्या जागतिक महामारीतही अनेक शक्यतांना मागे टाकत शनिवारपासून आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु झाला. आयपीएलचा इतिहास पाहिला तर आयपीएलने या आपल्या एका तपाच्या इतिहासात अनेक चढ - उतार, वाद पाहिले आहेत पण, आजपर्यंतच्या इतिहासात आयपीएल रद्द करावी लागली आहे असे कधीही घडले नाही. कोरोनाने सर्व जगाला स्तब्ध केले पण, आयपीएलने या संकटातूनही मार्ग काढत आपला डंका वाजवला. आयपीएलने आपल्या लाडक्या प्रेक्षकांशी कधीही फारकत घेतली नाही.

आयपीएलच्या दुसऱ्याच हंगामात म्हणजे २००९ ला आपला देश सोडावा लागला. त्यावेळी आयपीएल आणि प्रेक्षकांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पण, थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आयपीएलने आपले प्रेक्षकांबरोबरचे लॉग डिस्टन्स रिलेशन मॅटेन केले. यंदाच्या हंगामातही आयपीएलला आपल्या प्रेक्षकांचा विरह सहन करावा लागणार आहे पण, थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून प्रेक्षकांबरोबर लॉग डिस्टन्स रिलेशन मॅटेन केले जाईलच. या लॉग डिस्टन्स रिलेशनची एक व्यावसायिक गंमत आहे. हे लॉग डिस्टन्स रिलेशन मॅटेन करण्यासाठी आयपीएलला एक दमडीही मोजावी लागत नाही. उलट याचे बक्कळ पैसे आयपीएलला मिळतात. असे हे आयपीएलचे आणि प्रेक्षकांचे नाते सुरु झाले ते २००८ ला. पण, या नात्याची सुरुवात फार रंजक आहे. क्रिकेटच्या टी-२० स्वरुपालाच आयपीएलचा जनक बीसीसीआयने नाके मुरडली होती. पण, महेंद्रसिंह धोनीच्या ज्युनिअर आणि गंमत म्हणून पाठवलेल्या संघाने बीसीसीआयला टी-२० प्रकार गांभिर्याने घ्यायला लावला. त्यातूनच बीसीसीआयने आयपीएलला जन्माला घातले आणि या आयपीएलने भारतीय जनमानसावरच नाही तर जागतिक क्रिकेटलाही भुरळ घातली. आयपीएलचे आणि त्याच्या चाहत्यांच्या नात्याला एक तप पूर्ण झाले. यंदाच्या वर्षी त्याचा १३ वा हंगाम होणार आहे. पण, आयपीएल आणि त्यासोबत त्याच्या हक्काच्या प्रेक्षकांचा, चाहत्यांचा हा प्रवास फार रंजक आहे. यात वाद, विरह, पुन्हा जुळून येणाऱ्या रेशीम गाठी असा सगळा मसाला आहे. अनेक खेळाडूंचे आयुष्य घडले तर अनेक जण देशोधडीला लागले. असे हे आयपीएल रसायन आता भारतीय जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले आहे. त्याचा हा एका तपाचा प्रवास...

धोनीच्या यंग ब्रिगेडमुळे बीसीसीआयची कोलांटी उडी

आयपीएलची सुरुवात ही भारताच्या दुय्यम समजल्या जाणाऱ्या धोनीच्या युवा संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर झाली. नाहीतर बीसीसीआय पहिल्यापासूनच टी - २० फॉर्मॅटला नाके मुरडायची. त्यामुळेच त्यांनी टी - २० वर्ल्डकपसाठी आपला दुय्यम संघ पाठवला. पण, या संघाने अंतिम सामन्यात सख्खा शेजारी पक्का वैरी असलेल्या पाकिस्तानला पराभूत करून पहिला टी-२० वर्ल्डकप भारतात आणला आणि बीसीसीआयलाच धक्का दिला. जसा हा वर्ल्डकप भारतात आला बीसीसीआयलाचेही टी-२० फॉर्मॅटवर प्रेम जडले. त्यांनी भारतात या टी-२०च्या लोकप्रियतेचे बाळसं धरलेल्या प्रेक्षक वर्गाला एनकॅश करण्याचा चंग बांधला. त्यानंतर फुटबॉल लीगच्या धरतीवर बीसीसीआयने आयपीएलची घोषणा केली. तसे पाहिले तर भारतात अशी लीग घेण्याचा हा पहिला प्रयत्न होता असे नाही. यापूर्वी आयपीएल इंडियन क्रिकेट लीग वर्षापूर्वीच म्हणजे २००७ ला सुरु झाली होती. ही लीग झी ने बीसीसीआयबरोबर प्रक्षेपणाच्या वादातून जन्माला घातली होती.

त्यामुळे बीसीसीआयने या लीगला आपला पाठिंबा दिला नाही आणि याच्याशी जे लोक, खेळाडू जोडले जातील त्यांना बागी ठरवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. यातून खुद्द कपिल देव यांचीही सुटका झाली नाही. मग इतर ज्युनिअर खेळाडूंची काय गत होणार? पण, या लीगमध्ये भारतीय संघातील दिग्गज खेळाडू नसल्याने लोकांचाही त्याला पाठिंबा मिळाला नाही. त्यातच वर्षभरातच बीसीसीआयनेही आपली अधिकृत आयपीएल लीग जाहीर करून आयपीएलची उरली सुरली हवा काढून घेतली.

मनोरंजनाचा बाप आयपीएल आलाय

आयपीएलची घोषणा झाली त्यावेळी जगभरातील खेळाडू या लीगमध्ये खेळणार याची उस्तुकता सर्व क्रिकेट प्रेमींना होतीच. बीसीसीआयने आयपीएलचे प्रमोशन करतानाच 'मनोरंजन का बाप' असे केले. त्यामुळे आयपीएल ही फक्त टी - २० स्पर्धा नाही तर ही एक मनोरंजनाची सिरीज आहे. गेली कित्येक दशके सास बहु मेलोड्रामा जीवनशैलीचा एक भाग बनलेल्या भारतीय जनमानसात आयपीएलने ग्रँड एन्ट्री केली. आयपीएलने या सास बहू वाल्यांचा हक्काचा प्राईम टाईम गिळंकृत केलाच पण, त्यांच्या हक्काच्या प्रेक्षकवर्गातही संध लावली. त्यामुळे भारतीय मनोरंजन बाजारच बदलून गेला. जसे आयपीएलने आपल्या सुरुवातीच्या हंगामाचे 'मनोरंजन का बाप' कॅम्पेन केले तसे जवळपास दोन आयपीएलने महिने सगळ्या कौटुंबिक मालिकांना आपला प्राईम टाईम बदलायला लावला. कारण आता प्राईम टाईम आयपीएल टाईम झाला होता.

मनोरंजनाच्या क्षेत्रात पहिल्या हंगामाद्वारे दमदार एन्ट्री घेतल्यानंतर आयपीएलने आपला कॅम्पेनचा नूर बदलत जागतिक क्रिकेटमधील स्टार भारतीय कल्चरमध्ये रुजवण्यास सुरुवात केली. या कॅम्पेनमुळे भारतीय क्रिकेट वेडे आता भारताचे प्रतिस्पर्धी असलेल्या संघातील खेळाडूंचेही चाहते बनू लागले. कॅरेबियन बेटावरील, कांगारूंच्या देशातील तगडे क्रिकेटर भारतीयच वाटू लागले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हळूहळू पोलार्ड मुंबईकर, ब्राव्हो चेन्नईतला साऊथ इंडियन, डेव्हिड वॉर्नर पक्का हैदराबादी बनला. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जॉन्टीनेतर त्याच्या मुलीचे नाव इंडियाच ठेवले. हा एक क्रिकेटमधील सकात्मक बदल होता.

**आयपीएलमुळे ज्युनिअर चेहऱ्यांवर पडला स्पॉटलाईट**

आयपीएलचा आणि भारतीय प्रेक्षकांचा सुरुवातीचा हा काळ तर हनिमून पीरियड होता. त्यामुळे ते आयपीएलचे दोन महिने क्रिकेट वेड्या भारताचे चांगलेच मनोरंजन होत होते. पण, आयपीएलने फक्त मनोरंजन केले नाही तर आयपीएलने देशांतर्गत खेळणाऱ्या अनेक गुणी खेळाडूंना आपली ओळख निर्माण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ तयार करून दिले.

रणजी ट्रॉफीत चमकणारा एखादा ज्यूनियर खेळाडू हा फक्त त्याच्या क्रिकेटिंग सर्कल, क्रिकेट जाणकारांच्याच नजरेत भरायचा. पण, आता आयपीएलमुळे तो सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांच्या नजरेत भरायला लागला. त्यामुळे त्याला भारतीय संघात न खेळताही स्टारडम अनुभवायला मिळायला लागले. आयपीएलने या ज्यूनियर खेळाडूंना फक्त स्टारडम, पैसा चेहरा दिला नाही तर आयपीएलने त्यांच्यासाठी टीम इंडियाची दारे उघडून दिली.

आता या खेळाडूंच्या निवडीसंदर्भातील चर्चा फक्त निवडसमितीच्या बंद दाराआड सीमित राहिला नाही ती आता न्यूज रुम भारतातील गल्लीतील कट्ट्यांवर, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पोहचली. याचा एक दबावगट तयार झाला. या सर्वांचाच परिपाक म्हणजे भारतीय संघाला नव्या दमाची आणि बदलत्या क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवणारी पिढी मिळाली. हे खेळाडू संघात निवडले जाण्यात त्यांच्या आयपीएलमधील कामगिरीचा मोलाचा वाटा आहे. याचे साधे उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराहने रणजी ट्रॉफीत किती विकेट घेतल्या किंवा तो रणजी ट्रॉफी कोणत्या संघाकडून खेळतो हे बऱ्याच लोकांना माहित नसेल. पण, त्याचा आयपीएलचा प्रवास आणि तेथून भारतीय संघात घेतलेली उडी ही कथा सामान्य प्रेक्षकांलाही तोंडपाठ आहे. जसप्रीत बुमराह सारखे अनेक खेळाडू आहेत. बुमराह हा त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.

आयपीएलच्या सुरुवातीच्या काळातील लिलावात जगभरातील स्टार खेळाडूंना बक्कळ पैसा कमवून दिला. टी - 20 फॉर्मॅटचा ढंगच फलंदाज धार्जिना असल्याने सुरुवातीला याचा फायदाही फक्त फलंदाजांनाच झाला. पण, जसजशी आयपीएलचे एका पाठोपाठ एक हंगाम येत गेले तसे तसे गोलंदाजांचेही महत्त्व संघमालकांना पटू लागले. त्यामुळे संघ बांधणीसाठी रिसर्च होऊ लागला आणि आपल्या संघासाठी कोण योग्य कोणाला जास्त पैसे मोजून घेणे गरजेचे आहे याचा आराखडा तयार होत गेला. यामुळे गोलंदाज तसेच रिसर्च केल्यामुळे ज्यूनियर खेळाडूंनाही जास्त पैसे मिळू लागला. याचे प्रतिबिंब आयपीएलच्या अनेक हंगामात दिसू लागेल.

पण, याच खेळातल्या पैशाचे रूपांतर पैशाच्या खेळात कधी झाले याचा पत्ताच लागला नाही. या आयपीएलमधील पैशाच्या खेळाचे पहिले बिंग फुटले ते 2010 ला. आयपीएल ही फक्त 'मनोरंजनाचा बाप' नसून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे याची जाणीव आयपीएलचे फाऊंडर मॅम्बर आणि चेअरमन असलेल्या व्यापारी ललित मोदींनी कळून चुकले होते. त्यामुळे त्यांना अधिक नफा आणि अधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी या कोंबडीवर एकाचवेळी जास्त अंडी घालण्यासाठी दबाव टाकला. त्यांनी आयपीएलमध्ये नव्या दोन संघांचा समावेश करत त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी या प्रयत्नात आपलेही उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.

त्यांनी केरळ कोची टस्कर संघाची मालकी देण्याबाबत आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आणि आयपीएलमध्ये आर्थिक गडबडी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यामुळे 2010 ला त्याचे निलंबन झाले. पण, त्यांच्या निलंबनाने आयपीएल मोठ्या वादात अडकली. कारण, आयपीएल संघात काळा पैसा मुरवला जातो, हवालाच्या पैशाचा वापर होतो असा आरोप होऊ लागला.

पण, या दोन वर्षात बीसीसीआय आणि आयपीएलमध्ये अमुलाग्र बदल झाले, अनेक बंधने आली. दोन संघ बंदीमुळे बाहेर फेकले गेल्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी दोन संघांची नव्याने निर्मिती करण्यात आली. गुजरात लायन्स आणि रायजिंग पुणे जायंट या दोन संघात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंना सामावून घेण्यात आले. पण, प्रेक्षकांना धोनीला निळ्या जर्सीत आणि स्मिथ, रहाणेला निळ्या जर्सीत बघण्याची सवय झाली होती. त्यामुळे हा बदल फारसा रुचला नाही.

अखेर दोन वर्षे सरली. चाहत्यांच्या स्मृतीपटलावरील आयपीएल सट्टेबाजीच्या, फिक्सिंगच्या स्मृतीही अंधूक झाल्या. चाहत्यांनी या दोन्ही संघाचे विशेषतः धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचे खुल्या मनाने आणि जल्लोषात स्वागत केले.



Happy Birthday!

सूरज की किरणे तेज दे  
आपको,  
खिलते हुए फूल खुशबू दे  
आपको,  
हम जो देंगे वो भी कम होगा,  
देनेवाला जिंदगी की हर  
सुशी दे आपको...  
जन्मदिन मुबारक !

© hindimarathisms.com

HAPPY BIRTHDAY TO DYNAMIC & EVERGREEN PERSONALITY

HIMANSHU SHAH - 29 SEPTEMBER

